

Date: August 30, 2024

To,
The Corporate Relationship Department,
BSE Limited,
25th Floor, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai- 400001

Subject: Newspaper Advertisement of 26th Annual General Meeting (AGM) of Ceinsys Tech Limited

Scrip Code: 538734

Dear Sir/Madam,

In continuation to our letter dated August 29, 2024, with reference Notice of 26th AGM of the Company and in accordance with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper advertisement published today i.e. on August 30, 2024 in the Financial Express (English) in all edition, Indian Express (English Daily) and Loksatta (Marathi Daily) regarding remote e-voting and book closure for 26th AGM to be held through Video Conferencing ('VC') or Other Audio-Visual Means ('OAVM') on Friday, September 20, 2024 at 11:30 A.M (IST).

Kindly take this on your record and acknowledge the same.

Thanking you.

Yours faithfully, For Ceinsys Tech Limited

Pooja Karande Company Secretary & Compliance Officer M. No. A54401

Encl: As above

Ceinsys Tech Ltd.

Registered Office: 10/5, IT Park, Opp. VNIT, Nagpur-440022. Maharashtra, India I CIN: L72300MH1998PLC114790 info@ceinsys.com I EPABX: +91 712 2249033/358/930

Fax: +91 712 2249605



Notice is hereby given that

Ceinsys Tech Limited Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790

Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

I. The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. 2. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the

members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

 Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM: The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September

iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

 Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.

vi. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM.

viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24.

Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges. In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID-cs@ceinsys.com; Tel:

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no .: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or

> By order of the Board of Directors for CEINSYS TECH LIMITED

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

send a request at evoting@nsdl.co.in

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Corporate Identification Number (CIN): L29199KA1985PLC006934 Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area

Bengaluru, Karnataka, 560099 Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer **Email:** investors@suprajit.com | **Website:** www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer. The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record
Eligible Shareholders)	Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN

MANAGER TO THE BUYBACK

SEBI Registration No: INM000012185;

CIN: U74900WB2011PLC169377

Validity: Permanent

- PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK ENTITLEMENT"
- PLEASE SELECT EITHER OF DPID CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such

REGISTRAR TO THE BUYBACK

Integrated FINSHORE **Integrated Registry Management Services Private Finshore Management Services Limited** Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020, Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India West Bengal, India Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath **Tel. No.:** 033 – 2289 5101 / 4603 2561; **Tel No.:** +91 (080) 23460815-818 Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar; Fax No.: +91 (080) 23460819 Email: info@finshoregroup.com; Email: gopi@integratedindia.in Website: www.finshoregroup.com; Website: www.integratedregistry.in

> For and on behalf of the Board of Directors of **SUPRAJIT ENGINEERING LIMITED**

MEDAPPA GOWDA JANTIKAPU CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

SEBI Registration Number: INR000000544

Validity: Permanent

CIN: U74900TN2015PTC101466

Place: Bangalore Date: August 29, 2024

PUBLIC NOTICE

AHMEDABAD

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

'IMPORTANT''

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra

CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com, EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18™ ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP").

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently.

The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting.

This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es): Link Intime India Private Limited National Securities Depository Limited,

(Unit: Yatra Online Limited) C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra Tel. No.: +91 8108116767

E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in

4" Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com For Yatra Online Limited

Darpan Batra Date: August 29, 2024 Company Secretary & Compliance Officer Place: Gurugram M. No. A15719

ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

Place: Mumbai

Date: August 29, 2024

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI **Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)**

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund		
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage Fu	nd	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

No. 013/08/2024 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ

Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status. PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd.

स्थान/Place : Kolkata

(C S Singhi) तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Office

Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019 Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092

Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held or Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 [*SEBI (LODR) Regulations' ead with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 espectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 date October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") without the physical presence of the Members at a common venue.

compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39" AGM and tegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024 along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sen only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depositor Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39th AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s).

Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com) and www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Repor shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the

The Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facility o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in materialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vol y remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe their e-mail address for receipt of Notice of 39° AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capita imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client maste or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

in case of demat holding, please contact your DP and register email address and bank accoun details in your demat account, as per the process advised by your Depository Participant.

Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39° AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System

you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911. Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Date May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also

ecommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the following forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://apiapollo.com/downloads.

- Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof); Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);
- Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due

For and on behalf of APL Apollo Tubes Limited Deepak C S Company Secretary

M.No.: F5060

Date : August 29, 2024 Ahmedabad

financialexp.epapr.in



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST)

through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

https://www.evoting.nsdl.com. Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
- The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding
- shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdi.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time
- of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
- vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on

the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

4. Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will

remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-

shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges. In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer ; Email ID-cs@ceinsys.com; Tel:

voting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

> By order of the Board of Directors for **CEINSYS TECH LIMITED**

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)



SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area,

Bengaluru, Karnataka, 560099 Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD

TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN
 - PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK **ENTITLEMENT"**
 - PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
 - ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
 - THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

MANAGER	TO THE BUYBACK	
0		

FINSHORE Creating Enterprise Managing Values

Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020, West Bengal, India

Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar **Email:** info@finshoregroup.com;

Website: www.finshoregroup.com;

SEBI Registration No: INM000012185; **Validity:** Permanent

CIN: U74900WB2011PLC169377

Place: Bangalore

Date: August 29, 2024

REGISTRAR TO THE BUYBACK Integrated

Validity: Permanent

CIN: U74900TN2015PTC101466

Integrated Registry Management Services Private Limited

No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath **Tel No.:** +91 (080) 23460815-818 Fax No.: +91 (080) 23460819 **Email:** gopi@integratedindia.in **Website:** www.integratedregistry.in SEBI Registration Number: INR000000544

> For and on behalf of the Board of Directors of **SUPRAJIT ENGINEERING LIMITED**

> > **MEDAPPA GOWDA JANTIKAPU**

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

BENGALURU

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

PUBLIC NOTICE

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

Yatra Online Limited Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot

be held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies

or entering into any

agreements with advertisers

or otherwise acting on an

advertisement in any

manner whatsoever.

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18° AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP").

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to

the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA

Circulars and SEBI Circulars. This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es):

Link Intime India Private Limited (Unit: Yatra Online Limited)

C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra

Tel. No.: +91 8108116767 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in National Securities Depository Limited. 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com

For Yatra Online Limited

Darpan Batra Company Secretary & Compliance Officer Date: August 29, 2024 Place: Gurugram M. No. A15719

ICICI PRUDENTIAL ** MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	Ast 111	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage	Fund	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613
	We K	

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 29, 2024 **Authorised Signatory** No. 013/08/2024

Investors are requested to periodically review and update their KYC details along with

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

their mobile number and email id.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialexp.epapr.in



Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on

i.e. www.evoting.nsdl.com.

the day of AGM is given in notes to AGM Notice. Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested

to register/update e-mail address with their respective DP.

The Board of HCL has recommended payment of dividend at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd.

(C S Singhi)

तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019

स्थान/Place: Kolkata

Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443
Website: www.aplapollo.com • email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39™ ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apri 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39th AGM and stegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024, along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sen only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s). Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for

oining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapolio.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" (www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose. he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit

o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM.

Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting he votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in fematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote ry remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe

heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company at nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com.

fyou have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911. Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also

recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the following forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://aplapollo.com/downloads Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof)

Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers); Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to

For and on behalf of

Date : August 29, 2024

सदस्यों के सूचनार्थ

nembers in accordance with the applicable laws on their registered email addresses in due **APL Apollo Tubes Limited**

Deepak C S Company Secretary

M.No.: F5060

Place: Noida **BENGALURU**

FRIDAY, AUGUST 30, 2024



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST)

through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM . The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM.

In this regard, the members are hereby further informed that: The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;

- The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 13, 2024 ("Cut-off date");
- iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- v. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM
- vi. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
- vii... The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as or the cut-off date i.e Friday. September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24

Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID- cs@ceinsys.com. Tel

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.; 1800 1020 990 / 1800 22 44 30 or

> By order of the Board of Directors for CEINSYS TECH LIMITED

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

send a request at evoting@nsdi.co.in

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Corporate Identification Number (CIN): L29199KA1985PLC006934 Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru, Karnataka, 560099

Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED - CLICK HERE TO CHECK BUYBACK

Place : Bangalore

Date: August 29, 2024

- ENTITLEMENT"
- PLEASE SELECT EITHER OF DPID CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

MANAGER TO THE BUYBACK	REGISTRAR TO THE BUYBACK	
FINSHORE Creating Enterprise Managing Values	Integrated	
Finshore Management Services Limited	Integrated Registry Management Services Private	
Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room	Limited	
No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020,	No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige	
West Bengal, India	Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India	
Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561;	Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath	
Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar;	Tel No.: +91 (080) 23460815-818	
Email: info@finshoregroup.com;	Fax No.: +91 (080) 23460819	
	Email: gopi@integratedindia.in	
Website: www.finshoregroup.com;	Website: www.integratedregistry.in	
SEBI Registration No: INM000012185;	SEBI Registration Number: INR000000544	
Validity: Permanent	Validity: Permanent	
CIN: U74900WB2011PLC169377	CIN: U74900TN2015PTC101466	
	For and on behalf of the Board of Directors	

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

'IMPORTANT''

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18™ ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM, Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP"). Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacte as set out in the Notice of the AGM

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM. The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September

24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to

the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es): Link Intime India Private Limited

(Unit: Yatra Online Limited) C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West),

Mumbai - 400 083, Maharashtra Tel. No.: +91 8108116767

E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com For Yatra Online Limited

National Securities Depository Limited,

Darpan Batra Company Secretary & Compliance Officer

NAV as on

M. No. A15719

ICICI PRUDENTIAL TO MUTUAL FUND

Name of the Schemes/Plans

Date: August 29, 2024

Place: Gurugram

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	VI. 117	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage Fu	ind	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613
C. The distribution will be subject to		adala accurativa accadina acc

Ouantum of IDCW

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 29, 2024 **Authorised Signatory**

No. 013/08/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



सदस्यों के सूचनार्थ

Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday. 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

i.e. www.evoting.nsdl.com.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend

at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment, Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

> For Hindustan Copper Ltd. (C S Singhi)

तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019 Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com

Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825

स्थान/Place: Kolkata



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39TH ANNUAL GENERAL MEETING lotice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39th AGM and ntegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024. along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s).

fembers can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for pining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Repor shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose. he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit

to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39th AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the guorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joinin the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of

electronic dispatch of Notice of 39° AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System ou may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

(indly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the ollowing forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at

Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof); Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);

Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due

> For and on behalf of APL Apollo Tubes Limited Deepak C S

Date : August 29, 2024 Place: Noida

financialexp.epapr.in _______

Company Secretary M.No.: F5060

Chandigarh



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST)

through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of

https://www.evoting.nsdl.com. Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM.

the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

- In this regard, the members are hereby further informed that: The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
 - The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
 - The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September
 - iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
 - Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.
 - Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
 - vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on

the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

4. Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to

determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges.

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID-cs@ceinsys.com; Tel: Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting

user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

By order of the Board of Directors for **CEINSYS TECH LIMITED**

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)



SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area,

Bengaluru, Karnataka, 560099 Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to

- the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any

computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210. For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please

- refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
- LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED - CLICK HERE TO CHECK BUYBACK
- **ENTITLEMENT"**
- PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

en

MANAGER TO THE BUYBACK

West Bengal, India

Place: Bangalore

Date: August 29, 2024

Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020,

Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar **Email:** info@finshoregroup.com;

Website: www.finshoregroup.com;

SEBI Registration No: INM000012185; **Validity:** Permanent

CIN: U74900WB2011PLC169377

REGISTRAR TO THE BUYBACK



Limited No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath

Tel No.: +91 (080) 23460815-818 **Fax No.:** +91 (080) 23460819 **Email:** gopi@integratedindia.in **Website:** www.integratedregistry.in

SEBI Registration Number: INR000000544 Validity: Permanent CIN: U74900TN2015PTC101466

> For and on behalf of the Board of Directors of **SUPRAJIT ENGINEERING LIMITED**

> > **MEDAPPA GOWDA JANTIKAPU**

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

PUBLIC NOTICE

CHENNAI

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18° AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP").

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to

the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA

Circulars and SEBI Circulars. This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es):

Link Intime India Private Limited (Unit: Yatra Online Limited)

C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West),

Mumbai - 400 083, Maharashtra Tel. No.: +91 8108116767 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in National Securities Depository Limited. 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com

For Yatra Online Limited

Darpan Batra Company Secretary & Compliance Officer Date: August 29, 2024 Place: Gurugram M. No. A15719

ICICI PRUDENTIAL ** MUTUAL FUND

Place: Mumbai

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	Ast 111	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage	Fund	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613
	We K	

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date. It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable). For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

Date: August 29, 2024 No. 013/08/2024 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ

Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM)

of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in

case shares are held in demat form, Members are requested

to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd.

तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019

स्थान/Place: Kolkata



APL APOLLO TUBES LIMITED

Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443
Website: www.aplapollo.com • email: investors@aplapollo.com

Notice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apri 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated

without the physical presence of the Members at a common venue. n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39th AGM and stegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024, along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sen only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA

oining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapolio.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" (www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the

he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting he votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in fematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote ry remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company at nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday,

September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. fyou have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the following forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at

- Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);
 - Form SH-13 (Nomination form)
- The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to

nembers in accordance with the applicable laws on their registered email addresses in due For and on behalf of **APL Apollo Tubes Limited**

> Deepak C S Company Secretary

M.No.: F5060

financialexp.epapr.in

CHENNAI/KOCHI

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or

damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any

manner whatsoever.

"IMPORTANT"

(C S Singhi)

Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39™ ANNUAL GENERAL MEETING

October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"),

Circular(s) and SEBI Circular(s). Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for

depositories for this purpose.

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account

Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated

https://aplapollo.com/downloads Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof)

Date : August 29, 2024 Place: Noida



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

 The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time. by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM:
- The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 13, 2024 ("Cut-off date");

Iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding

- shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdi.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time
- of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM
- mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to

determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period

shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges. In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID-cs@ceinsys.com; Tel:

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

> By order of the Board of Directors for **CEINSYS TECH LIMITED**

Place: Nagpur

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru, Karnataka, 560099

Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*	
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.	
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.	

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN

MANAGER TO THE BUYBACK

Place: Bangalore

Date: August 29, 2024

- PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK **ENTITLEMENT"**
- PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

REGISTRAR TO THE BUYBACK

FINSHORE Greating Enterprise Managing Values	Integrated Companies Solutions Birth Paris
Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020, West Bengal, India Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar; Email: info@finshoregroup.com; Website: www.finshoregroup.com; SEBI Registration No: INM000012185; Validity: Permanent CIN: U74900WB2011PLC169377	Integrated Registry Management Services Private Limited No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath Tel No.: +91 (080) 23460815-818 Fax No.: +91 (080) 23460819 Email: gopi@integratedindia.in Website: www.integratedregistry.in SEBI Registration Number: INR000000544 Validity: Permanent CIN: U74900TN2015PTC101466

For and on behalf of the Board of Directors of **SUPRAJIT ENGINEERING LIMITED**

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

'IMPORTANT'' Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8. 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India "SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP"). Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM. The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September

24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote

e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA

This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es):

(Unit: Yatra Online Limited) C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West),

Mumbai - 400 083, Maharashtra Tel. No.: +91 8108116767

E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400.013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com For Yatra Online Limited

NAV as on

Company Secretary & Compliance Officer M. No. A15719

AICICI PRLDENTIAL MUTUAL FUND

Name of the Schemes/Plans

Place: Mumbai

Date: August 29, 2024

Place: Gurugram

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Quantum of IDCW

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	August 28, 2024 (₹ Per unit)	
ICICI Prudential Multi-Asset Fund			
IDCW	0.1600	33.6371	
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235	
ICICI Prudential Equity-Arbitrage Fund			
IDCW	0.0500	14.7810	
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613	

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Date: August 29, 2024 **Authorised Signatory** No. 013/08/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend

at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd. (C S Singhi)

तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019

Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

lotice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

hursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the rovisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" ead with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apri 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 espectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"),

compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39" AGM and stegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024 along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depositon Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39th AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s)

counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

ominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the rovisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. I espect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose.

o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting he votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.), During this period, members of the Company, holding shares either in physical form or in fematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM hall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can register their e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account

any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com.

(indly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Date: May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in thysical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also ecommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the ollowing forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at

- Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);
- Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to nembers in accordance with the applicable laws on their registered email addresses in due For and on behalf of

> Deepak C S Company Secretary M.No.: F5060

financialexp.epapr.in

Circulars and SEBI Circulars.

Link Intime India Private Limited

National Securities Depository Limited, 4" Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound,

Darpan Batra

स्थान/Place: Kolkata

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39TH ANNUAL GENERAL MEETING

vithout the physical presence of the Members at a common venue.

Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for oining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having ne Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facil

details in your demat account, as per the process advised by your Depository Participant.

September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof);

Date : August 29, 2024

Place: Noida

New Delhi

APL Apollo Tubes Limited



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST)

through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

https://www.evoting.nsdl.com. Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
- The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September

iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding

- shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time
- of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
- vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on

the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

4. Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to

determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID-cs@ceinsys.com; Tel:

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

> By order of the Board of Directors for **CEINSYS TECH LIMITED**

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)



SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area,

Bengaluru, Karnataka, 560099 Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard

- to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN
 - PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK **ENTITLEMENT"**
 - PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
 - ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
 - THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

F	FINSHORE
0	Greating Enterprise Managing Value

MANAGER TO THE BUYBACK

Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020,

West Bengal, India **Tel. No.:** 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar

Email: info@finshoregroup.com; Website: www.finshoregroup.com;

SEBI Registration No: INM000012185;

Validity: Permanent

CIN: U74900WB2011PLC169377

Place: Bangalore

Date: August 29, 2024

REGISTRAR TO THE BUYBACK



Integrated Registry Management Services Private No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige

Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath **Tel No.:** +91 (080) 23460815-818 **Fax No.:** +91 (080) 23460819 **Email:** gopi@integratedindia.in **Website:** www.integratedregistry.in

SEBI Registration Number: INR000000544 Validity: Permanent CIN: U74900TN2015PTC101466

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

For and on behalf of the Board of Directors of

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18° AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP").

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to

the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA

Circulars and SEBI Circulars. This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es):

Link Intime India Private Limited (Unit: Yatra Online Limited)

C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra

Tel. No.: +91 8108116767 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in National Securities Depository Limited. 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com

For Yatra Online Limited

Darpan Batra Company Secretary & Compliance Officer Date: August 29, 2024 Place: Gurugram M. No. A15719

ICICI PRUDENTIAL ** MUTUAL FUND

Place: Mumbai

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	Att Hill	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage	Fund	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613
No.		

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any

financialexp.epapr.in

or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date. It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable). For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

Date: August 29, 2024 No. 013/08/2024 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with

their mobile number and email id.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM)

Notice to Members

of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested

to register/update e-mail address with their respective DP.

The Board of HCL has recommended payment of dividend at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd.

(C S Singhi) तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019

Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825

APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443
Website: www.aplapollo.com • email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39™ ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations' read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apri 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"),

without the physical presence of the Members at a common venue. n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39th AGM and stegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024, along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sen only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA

Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for oining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapolio.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" (www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose.

he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting he votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in fematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote ry remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company at nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com.

fyou have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System

you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at

www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911. Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the

- following forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://aplapollo.com/downloads Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof)
- Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers); Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to nembers in accordance with the applicable laws on their registered email addresses in due For and on behalf of

> **APL Apollo Tubes Limited** Deepak C S

Company Secretary

M.No.: F5060

Date : August 29, 2024


HYDERABAD

Place: Noida

APLAPOLLO

स्थान/Place: Kolkata

Circular(s) and SEBI Circular(s).



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST)

through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

- https://www.evoting.nsdl.com. Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM.
- In this regard, the members are hereby further informed that: The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM:
 - The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
 - The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding
 - shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in, However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time
 - of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
- vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on

the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to

determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period

shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer ; Email ID-cs@ceinsys.com; Tel: Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or

send a request at evoting@nsdl.co.in By order of the Board of Directors for

CEINSYS TECH LIMITED

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)



SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area,

Bengaluru, Karnataka, 560099 Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*	
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.	
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.	

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
- LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN
- PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK **ENTITLEMENT"**
- PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

8		
	FINSHORE Creating Enterprise Managing	Value

MANAGER TO THE BUYBACK

Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020,

West Bengal, India **Tel. No.:** 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar

Email: info@finshoregroup.com; Website: www.finshoregroup.com;

SEBI Registration No: INM000012185; **Validity:** Permanent

CIN: U74900WB2011PLC169377

Place: Bangalore

Date: August 29, 2024

REGISTRAR TO THE BUYBACK



No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India

Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath **Tel No.:** +91 (080) 23460815-818 **Fax No.:** +91 (080) 23460819 **Email:** gopi@integratedindia.in **Website:** www.integratedregistry.in

SEBI Registration Number: INR000000544 Validity: Permanent CIN: U74900TN2015PTC101466

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

For and on behalf of the Board of Directors of

PUBLIC NOTICE

KOCHI

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

Yatra Online Limited

Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18° AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP").

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM. The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September

24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote

e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es):

Link Intime India Private Limited (Unit: Yatra Online Limited)

C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra

Tel. No.: +91 8108116767 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in National Securities Depository Limited. 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com

For Yatra Online Limited

Darpan Batra Company Secretary & Compliance Officer Date: August 29, 2024 Place: Gurugram M. No. A15719

ICICI PRUDENTIAL ** MUTUAL FUND

Place: Mumbai

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	Ast 111	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage	Fund	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613
	We K	

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date. It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable). For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

Date: August 29, 2024 No. 013/08/2024 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM)

हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ

Notice to Members

of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the

facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested

to register/update e-mail address with their respective DP.

The Board of HCL has recommended payment of dividend at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd.

स्थान/Place: Kolkata (C S Singhi) तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019

Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443
Website: www.aplapollo.com • email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39™ ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations' read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apri 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023

respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020,

Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4

dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue. n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39th AGM and stegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024, along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sen only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of

Circular(s) and SEBI Circular(s). Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for oining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapolio.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" (www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report

the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA

shall be made available to the Member(s) who may request the same. The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the

depositories for this purpose.

he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting he votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in fematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote ry remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company at nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of

electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. fyou have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the following forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://aplapollo.com/downloads

- Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof); Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers); Form SH-13 (Nomination form)
- The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to

nembers in accordance with the applicable laws on their registered email addresses in due

Date : August 29, 2024

Place: Noida

APL Apollo Tubes Limited Deepak C S Company Secretary

For and on behalf of

M.No.: F5060

financialexp.epapr.in CHENNAI/KOCHI

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or

"IMPORTANT"

damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building,

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

FRIDAY, AUGUST 30, 2024

Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST)

through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

i. Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.
- The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 13, 2024 ("Cut-off date");
- iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.
- vii... The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as or the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24

Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID- cs@ceinsys.com. Tel

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdf.co.in

> By order of the Board of Directors for CEINSYS TECH LIMITED

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Corporate Identification Number (CIN): L29199KA1985PLC006934 Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru, Karnataka, 560099

Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*	
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.	
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.	

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED - CLICK HERE TO CHECK BUYBACK

Place : Bangalore

Date: August 29, 2024

- ENTITLEMENT"
- PLEASE SELECT EITHER OF DPID CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

MANAGER TO THE BUYBACK	REGISTRAR TO THE BUYBACK	
FINSHORE Creating Enterprise Managing Values	Integrated	
Finshore Management Services Limited	Integrated Registry Management Services Private	
Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room	Limited	
No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020,	No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige	
West Bengal, India	Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India	
Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561;	Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath	
Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar;	Tel No.: +91 (080) 23460815-818	
Email: info@finshoregroup.com;	Fax No.: +91 (080) 23460819	
	Email: gopi@integratedindia.in	
Website: www.finshoregroup.com;	Website: www.integratedregistry.in	
SEBI Registration No: INM000012185;	SEBI Registration Number: INR000000544	
Validity: Permanent	Validity: Permanent	
CIN: U74900WB2011PLC169377	CIN: U74900TN2015PTC101466	

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

PUBLIC NOTICE

KOLKATA

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

'IMPORTANT''

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18™ ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM, Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.vatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP"). Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacte as set out in the Notice of the AGM

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to

the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA

Circulars and SEBI Circulars. This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es): Link Intime India Private Limited

(Unit: Yatra Online Limited) C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West),

Mumbai - 400 083, Maharashtra Tel. No.: +91 8108116767

E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in

4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com For Yatra Online Limited

National Securities Depository Limited,

Darpan Batra

Company Secretary & Compliance Officer M. No. A15719

ICICI PRUDENTIAL TO MUTUAL FUND

Date: August 29, 2024

Place: Gurugram

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)		
ICICI Prudential Multi-Asset Fund				
IDCW	0.1600	33.6371		
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235		
ICICI Prudential Equity-Arbitrage Fund				
IDCW	0.0500	14.7810		
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613		

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 29, 2024

Authorised Signatory

No. 013/08/2024

Investors are requested to periodically review and update their KYC details along with

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com

their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



सदस्यों के सूचनार्थ

Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM)

of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend

at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment, Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

> For Hindustan Copper Ltd. (C S Singhi)

तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer

स्थान/Place: Kolkata

Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019 Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39TH ANNUAL GENERAL MEETING lotice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39" AGM and ntegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024. along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s).

fembers can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for pining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Repor shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose. he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit

to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the guorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joinin the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of

electronic dispatch of Notice of 39° AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

(indly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the ollowing forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof);

Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);

members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due

Form SH-13 (Nomination form) The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to

> For and on behalf of APL Apollo Tubes Limited

> > Kolkata

Deepak C S Company Secretary M.No.: F5060

Date : August 29, 2024 Place: Noida

financialexp.epapr.in _______



Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that

 The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at

 Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;

The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 13, 2024 ("Cut-off date");

iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdi.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time

of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.

vii... The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM. viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-

voting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges.

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID-cs@ceinsys.com. Tel: Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or

> By order of the Board of Directors for CEINSYS TECH LIMITED

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

send a request at evoting@nsdi.co.in

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Corporate Identification Number (CIN): L29199KA1985PLC006934 Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru, Karnataka, 560099

Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN

MANAGER TO THE BUYBACK

Place : Bangalore

Date: August 29, 2024

- PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK ENTITLEMENT"
- PLEASE SELECT EITHER OF DPID CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

REGISTRAR TO THE BUYBACK

Integrated Compension Solutions Simplified
Integrated Registry Management Services Private Limited
No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige
Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India
Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath
Tel No.: +91 (080) 23460815-818
Fax No.: +91 (080) 23460819
Email: gopi@integratedindia.in
Website: www.integratedregistry.in
SEBI Registration Number: INR000000544
Validity: Permanent
CIN: U74900TN2015PTC101466

For and on behalf of the Board of Directors of SUPRAJIT ENGINEERING LIMITED

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

'IMPORTANT''

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18™ ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM, Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.vatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP"). Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacte as set out in the Notice of the AGM

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently.

The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA

Circulars and SEBI Circulars. This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es):

Link Intime India Private Limited National Securities Depository Limited,

(Unit: Yatra Online Limited) C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra

Tel. No.: +91 8108116767 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com For Yatra Online Limited

> Darpan Batra Company Secretary & Compliance Officer

> > M. No. A15719

ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

Date: August 29, 2024

Place: Gurugram

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	70.	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage Fu	nd	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 29, 2024 **Authorised Signatory**

No. 013/08/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



सदस्यों के सूचनार्थ Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified

dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

there under read with Ministry of Corporate Affairs Circulars

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend

at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment, Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

For Hindustan Copper Ltd.

स्थान/Place: Kolkata (C S Singhi) तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer

Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019 Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39TH ANNUAL GENERAL MEETING lotice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

Thursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39th AGM and ntegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024. along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s).

fembers can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for pining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Repor shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose. he Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facilit

to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39th AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe heir e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joinin the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account; as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of

electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System ou may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

(indly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the ollowing forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at

Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof); Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);

Form SH-13 (Nomination form) The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to

members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due For and on behalf of APL Apollo Tubes Limited

Deepak C S Company Secretary M.No.: F5060

Lucknow

Date : August 29, 2024 Place: Noida

financialexp.epapr.in _______





Ceinsys Tech Limited

Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790 Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

 The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time. by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the

members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date

i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM; The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end
- and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 19, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 13, 2024 ("Cut-off date"); Iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding
- shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoling@nsdi.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode,
- physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM
- mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM.
- viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-

voting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges.

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer: Email ID-cs@ceinsys.com; Tel:

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdf.co.in

> By order of the Board of Directors for **CEINSYS TECH LIMITED**

Place: Nagpur

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

rate identification number (CIN): L29199KA1985PLC006934 Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru, Karnataka, 560099

Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer Email: investors@suprajit.com | Website: www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹

112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs

("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.

- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN

MANAGER TO THE BUYBACK

Place: Bangalore

Date: August 29, 2024

- PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK **ENTITLEMENT"**
- PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
- ENTER A VALID DPID CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

REGISTRAR TO THE BUYBACK

FINSHORE Greating Enterprise Managing Values	Integrated Companies Solutions Memphisms
Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020, West Bengal, India	Integrated Registry Management Services Private Limited No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India
Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar; Email: info@finshoregroup.com; Website: www.finshoregroup.com;	Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinat Tel No.: +91 (080) 23460815-818 Fax No.: +91 (080) 23460819 Email: gopi@integratedindia.in Website: www.integratedregistry.in
SEBI Registration No: INM000012185; Validity: Permanent CIN: U74900WB2011PLC169377	SEBI Registration Number: INR000000544 Validity: Permanent CIN: U74900TN2015PTC101466

For and on behalf of the Board of Directors of **SUPRAJIT ENGINEERING LIMITED**

MEDAPPA GOWDA JANTIKAPU

Sd/

CFO, Company Secretary and Compliance Officer Membership No.: 4111

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8. 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective Depository Participant(s) ("DP").

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or e-voting during AGM. The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September

24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently. The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to

the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es): Link Intime India Private Limited

(Unit: Yatra Online Limited) National Securities Depository Limited,

C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra Tel. No.: +91 8108116767

E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Date: August 29, 2024 Place: Gurugram

4" Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com

> For Yatra Online Limited Darpan Batra

> > NAV as on

Company Secretary & Compliance Officer M. No. A15719

AICICI PRLDENTIAL MUTUAL FUND J'TARAKKI KAREINI

Name of the Schemes/Plans

Place: Mumbai

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Quantum of IDCW

Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund	WE 527	
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage Fu	ind	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613
.5		

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Date: August 29, 2024 **Authorised Signatory** No. 013/08/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u> Investors are requested to periodically review and update their KYC details along with

their mobile number and email id. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड **HINDUSTAN COPPER LIMITED** (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday, 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL). Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend

at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on or before 22.09.2024, detailed instructions in this regard is provided under 'Investors' Page at Company's website.

> For Hindustan Copper Ltd. (C S Singhi)

स्थान/Place: Kolkata तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Officer

Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019 Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com , CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39™ ANNUAL GENERAL MEETING lotice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

hursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the rovisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" ead with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apr 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 espectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), vithout the physical presence of the Members at a common venue.

compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39" AGM and stegrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024 along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depositor Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s)

flembers can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for oining the AGM are provided in the Notice. Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website (www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having ominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM vill be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the rovisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of fembers of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. I espect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be credited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose.

ne Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) faci o all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM. Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting ne votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting period commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM

hall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can register their e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capital imited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a nvestors@aplapollo.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

n case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant.

any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as nentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. I you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Dated May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also ecommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the ollowing forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at

- Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof); Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers);
- Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to nembers in accordance with the applicable laws on their registered email addresses in due

> Deepak C S Company Secretary

For and on behalf of

financialexp.epapr.in

Date : August 29, 2024 Place: Noida

APL Apollo Tubes Limited M.No.: F5060



Notice is hereby given that:

Ceinsys Tech Limited
Corporate Identity Number (CIN): L72300MH1998PLC114790
Registered Offce: 10/5, I.T. Park, Nagpur - 440022 MH, India. E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

 The 26" Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST). through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26" AGM. The Company has sent the Notice of 26" AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdi.com.

Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26" AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The détailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26" AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM; The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed
- beyond 5.00 p.m. on September 19, 2024. iii. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday. September
- 13, 2024 ("Cut-off date"); iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM

v. Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time

- mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM.
- viii. Aperson whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during.

 Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act; 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24

Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges

In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer; Email ID-cs@ceinsys.com; Tel: Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting

user manual for Shareholders available at the download section of www.eyoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

> By order of the Board of Directors for CEINSYS TECH LIMITED

Place: Nagpur Date: 30/08/2024

Pooia Karande (Company Secretary and Compliance Officer)

Suprajit

SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Corporate Identification Number (CIN): L29199KA1985PLC006934 Registered Office: No.100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru, Karnataka, 560099

Tel No.: 080-43421100, Fax No.: 080-27833279, Contact Person: Mr. Medappa Gowda Jantikapu, CFO, Company Secretary and Compliance Officer **Email:** investors@suprajit.com | **Website:** www.suprajit.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- This advertisement ("Advertisement") is being issued by Suprajit Engineering Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. August 27, 2024), in regard to the buyback of upto 15,00,000 (Fifteen Lakhs) fully paid-up equity shares having face value of Re. 1 only each ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of ₹ 750 (Rupees Seven Hundred and Fifty only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding ₹ 112,50,00,000/- (Rupees One Hundred Twelve Crores Fifty Lakhs Only) excluding Transaction Costs ("Buyback"). The Public Announcement dated August 17, 2024 was published on August 19, 2024.
- The Company has also sent the Letter of Offer dated August 29, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail ID's with the Company or the Depositories, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.19 of the Letter of Offer for further details.
- The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day
Buyback Opening Date	September 02, 2024	Monday
Buyback Closing Date	September 06, 2024	Friday
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 06, 2024 05:00 P.M. (IST)	Friday

For a detailed schedule of activities, please refer to page 2 of the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	Indicative Entitlement Ratio of Buyback*
Reserved Category (for Small Shareholders)	3 Equity Shares out of every 62 Equity Shares held on the Record Date.
General Category (for other Eligible Shareholders)	1 Equity Shares out of every 105 Equity Shares held on the Record Date.

*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.0483411 and General category for all other Eligible Shareholders is 0.0095210.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.5 on page no. 34 of the Letter of Offer.
- Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 - LOGIN TO: WWW.INTEGRATEDREGISTRY.IN
 - PLEASE CLICK ON "SUPRAJIT ENGINEERING LIMITED CLICK HERE TO CHECK BUYBACK **ENTITLEMENT"**
 - PLEASE SELECT EITHER OF DPID_CLID OR PAN NUMBER
 - ENTER A VALID DPID_CLID TO VIEW YOUR ENTITLEMENT
- THE ENTITLEMENT WILL BE DISPLAYED ON THE SCREEN
- A copy of the Letter of Offer (along with the Tender Form) is available on the websites of the Company (www.suprajit.com), Manager to the Buyback (www.finshoregroup.com), Registrar the Buyback (www. integratedregistry.in) and is expected to be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).
- In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full and final responsibility for all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

MANAGER TO THE BUYBACK FINSHORE Creating Enterprise Managing Velues

Finshore Management Services Limited Anandlok Building, Block-A, 2nd Floor, Room No. 207,227 A.J.C Bose Road, Kolkata-700020, West Bengal, India

Tel. No.: 033 – 2289 5101 / 4603 2561; Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar; **Email:** info@finshoregroup.com;

Website: www.finshoregroup.com; **SEBI Registration No:** INM000012185; Validity: Permanent

CIN: U74900WB2011PLC169377

REGISTRAR TO THE BUYBACK



Integrated Registry Management Services Private

No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003, India Contact person: Mr. S. Vijayagopal / Mr. J. Gopinath Tel No.: +91 (080) 23460815-818

Fax No.: +91 (080) 23460819 Email: gopi@integratedindia.in Website: www.integratedregistry.in

CIN: U74900TN2015PTC101466

SEBI Registration Number: INR000000544 Validity: Permanent

> For and on behalf of the Board of Directors of **SUPRAJIT ENGINEERING LIMITED**

MEDAPPA GOWDA JANTIKAPU CFO, Company Secretary and Compliance Officer

Place : Bangalore Membership No.: 4111 Date: August 29, 2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) no. 1046714 to 1046719 under folio number HB 2116300 for 834 shares face value of Rs. 10 each bearing distinctive no(s) 230886485 to 230887318 of HDFC Bank Limited standing in the name of M/s Elpro Finance Ltd now known as Dabri Properties & Trading Co Private Ltd (Elpro Finance Ltd amalgamated with Dabri Properties & Trading Co Private Ltd), have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400013 within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

sd/-On behalf of Dabri Properties & Trading Co Private Ltd Date: 29.08.2024 Rajendra Kumar Nahata Place: Mumbai Director

Yatra Online Limited

Registered Office: Unit No. B-2/101, 1st Floor, Marathon Innova Building, Marathon Nextgen Complex, B-Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra CIN: L63040MH2005PLC158404, WEBSITE: www.yatra.com,

EMAIL ID: Investors@yatra.com TEL: +91 124 4591700; +91 22 44357700

INFORMATION REGARDING 18[™] ANNUAL GENERAL MEETING OF YATRA ONLINE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 25, 2024, at 4:30 P.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 05, 2020, as extended from time to time and last extended vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India "SEBI Circulars") to transact the business(es) as set out in the Notice of the 18" AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Further, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the member shall not be available for this AGM in view of MCA Circulars.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report and Notice of the 18" AGM for the financial year 2023-24 will be sent to all the Members electronically whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") and shall also be made available on the website of the Company www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner of Registering/Updating e-mail addresses:

The entire shareholding of the Company is in dematerialised mode. However, in case Members have not registered/updated their email address & mobile number for receiving all communications through electronic mode and/or have not registered/updated their bank account mandate and KYC, kindly register/update the details in your demat account as per the process advised by your respective

Depository Participant(s) ("DP"). Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote through remote e-voting or e-voting during AGM on the business(es) to be transacted as set out in the Notice of the AGM.

The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM along with the detailed instructions for remote e-voting or

The remote e-voting period shall commence on Saturday, September 21, 2024 (9:00 A.M. IST) and end on Tuesday, September 24, 2024 (5:00 P.M. IST). During this period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the member, the same cannot be changed subsequently

The members who will be present at the AGM through VC or OAVM and have not cast their votes through remote e-voting facility prior to the AGM shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the meeting.

This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

This intimation is also available on the Company's website www.yatra.com, the website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

In case of any queries relating to e-voting, the member may contact the Company's RTA/NSDL at the below mentioned address(es): Link Intime India Private Limited

(Unit: Yatra Online Limited) C -101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra

Tel. No.: +91 8108116767 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in National Securities Depository Limited, 4" Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India Tel. No.: 022 - 4886 7000 E-mail: evoting@nsdl.com

For Yatra Online Limited Darpan Batra Company Secretary & Compliance Officer

M. No. A15719

Date: August 29, 2024 Place: Gurugram

ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND _FTARAKKI KAREINI

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex. Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com **Central Service Office:** 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI **Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)**

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on August 28, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Multi-Asset Fund		
IDCW	0.1600	33.6371
Direct Plan – IDCW	0.1600	54.6235
ICICI Prudential Equity-Arbitrage Fu	ind	
IDCW	0.0500	14.7810
Direct Plan – IDCW	0.0500	16.7613

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: August 29, 2024 No. 013/08/2024

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot

be held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies

or entering into any

agreements with advertisers

or otherwise acting on an

advertisement in any

manner whatsoever.

हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

सदस्यों के सूचनार्थ

Notice to Members

Notice is hereby given that 57th Annual General Meeting (AGM) of Hindustan Copper Ltd (HCL) will be held on Thursday 26.09.2024 at 10:30 AM, IST through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) and Rules notified there under read with Ministry of Corporate Affairs Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021 14.12.2021, 05.05.2022, 28.12.2022, 25.09.2023 and SEBI Circular dated 07.10.2023 (collectively referred to as "the Circulars"). Notice of AGM and Annual Report 2023-24 are being sent by electronic mode to Members whose email addresses are registered with HCL or Depository Participant (DP) and physical copy to those Members who requested the same. The Notice will be also available on HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/BookClosureAGM, websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDI i.e. www.evoting.nsdl.com.

Pursuant to the Act and the Circulars, HCL is providing the facility of remote e-voting, participation in AGM through VC/ OAVM and e-voting on the day of AGM, by availing the services of National Securities Depository Ltd (NSDL), Members holding shares, either in physical or dematerialized form, as on the cutoff date of 19.09.2024 may cast their vote on resolutions. The remote e-voting period commences at 9:00 AM (IST) on 23.09.2024 and ends at 5:00 PM (IST) on 25.09.2024. The process and manner of attending AGM through VC/OAVM and voting on resolutions either by remote e-voting or e-voting on the day of AGM is given in notes to AGM Notice.

Members whose email ID is registered with HCL/DP, login details for e-voting will be sent to their registered email address. Members whose email ID is not registered with HCL /DP are requested to register/ update their e-mail address (a) in case shares are held in physical form, by submitting Form ISR-1 available at HCL's website at https://www.hindustancopper.com/ Page/pankyc to HCL's Registrar and Transfer Agent (RTA), M/s. Alankit Assignments Ltd. at rta@alankit.com and (b) in case shares are held in demat form, Members are requested to register/update e-mail address with their respective DP. The Board of HCL has recommended payment of dividend at the rate of Rs.0.92 per share of Rs. 5/- face value for FY 2023-24 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration at AGM to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 19.09.2024. To avoid delay in receiving dividend, Members are equested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. Members are requested to complete and/ or update their residential status, PAN, category as per IT Act with DP or in case of physical shares with RTA/ Company by providing required document on

> For Hindustan Copper Ltd (C S Singhi)

स्थान/Place: Kolkata तिथि/Date : 29.08.2024 Company Secretary & Compliance Office

or before 22.09.2024, detailed instructions in this regard is

provided under 'Investors' Page at Company's website.

Regd. Office: 'Tamra Bhavan', 1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700019
Tel: (033) 2283 2226, 2202 1000 E-mail: investors_cs@hindustancopper.com Website: www.hindustancopper.com., CIN: L27201WB1967GOI028825



APL APOLLO TUBES LIMITED

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Corporate Office: SG Centre, Plot No. 37-C, Block-B, Sector-132, Noida, Distt. Gautam Buddha Nagar, U.P.-201304; Tel.: 91-11-44457164. Corporate Identity Number: L74899DL1986PLC023443 Website: www.aplapollo.com . email: investors@aplapollo.com

NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39" ANNUAL GENERAL MEETING lotice is hereby given that 39" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held or

hursday, September 26, 2024 at 11.00 A.M. through Video Conference ("VC") facility, as per the rovisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022, 09/2023 dated April 8, 2020, Apri 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 202. respectively and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") without the physical presence of the Members at a common venue.

n compliance with the relevant SEBI and MCA Circulars, the Notice of the 39" AGM and integrated Annual Report of the Company for the Financial Year that ended on March 31, 2024 along with login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail addresses are already registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 39" AGM and Integrated Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular(s) and SEBI Circular(s).

Members can join and participate in the 39" AGM through VC facility only. The instructions for oining the AGM are provided in the Notice, Members participating through VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39" AGM and the Annual Report will also be made available on Company's website www.aplapollo.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL" www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the financial year ended March 31, 2024 of ₹ 5.50 per Equity Share having nominal value of ₹ 2/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM will be credited/despatched within 30 days of the date of AGM after deduction of tax as per the provisions of Income-tax Act, 1961, to those Members whose names appear on the Register of Members of the Company on the record date decided for Dividend or to their mandates. In respect of shares held by the Members in dematerialised form, dividend will be redited/despatched on the basis of details of beneficial ownership to be received from the

The Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facility to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 39" AGM Detailed instructions for remote e-voting are provided in the said Notice. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL. The remote e-voting perior commences on September 23, 2024 (10:00 A.M.) and ends on September 25, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 19, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can registe their e-mail address for receipt of Notice of 39" AGM, Annual Report and login details for joining the 39" AGM through VC facility including e-voting by sending a request to M/s Abhipra Capita Limited, Registrar and Share Transfer Agent at rta@abhipra.com or to the Company a investors@aplapollo.com. by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate - front and back (in the case of physical holdings), self- attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail

In case of demat holding, please contact your DP and register email address and bank account details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Any person who acquires shares and becomes Member of the Company after the date of electronic dispatch of Notice of 39" AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday September 19, 2024, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of 39" AGM or sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com.

www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/Pod-1/P/CIR/2024/37 Date: May 07, 2024, it has been made mandatory for members holding shares of the Company is physical form, to furnish PAN and KYC details to the Company/ RTA. Members are also recommended to complete their nomination in the prescribed form. In this connection, the

following forms are notified by SEBI, can be downloaded from the Company's website at

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System

you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a

Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/ Updation thereof);

Form ISR-2 (Confirmation of signature of Members by their bankers): Form SH-13 (Nomination form)

The Notice of AGM and Integrated Annual Report for financial year 2023-24 will be sent to members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due For and on behalf of

APL Apollo Tubes Limited Deepak C S Company Secretary

Pune

M.No.: F5060

Date : August 29, 2024 Place: Noida

financialexp.epapr.in

SBFC | SBFC Finance Limited

Registered Office: Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059 POSSESSION NOTICE

(As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that

the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.

The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SBFC Finance Limited

Name and Address of Borrowers &	Description of Property(ies) &	Amount demanded in
Date of Demand Notice	Date of Possession	Possession Notice (Rs.)
Pavan Ramnarayan Khunere, Asha Ramnarayan Khunere, both are having address at S/o Ramnarayan Khunere, Sitala Mata Mandir Javal, Harihar Peth, Akola, MAHARASHTRA - 444002. Demand Notice Date: 30th December 2022 Loan No.: 01700008802DH PR00680333	All the piece and parcel of property bearing Row House No. G-23, Duplex having Built up area of 55.08 Sq. Mtrs., in a Scheme by name "Galaxy Park", Constructed over layout Plot No. 24 and 28, Out of field Survey No.5, along with undivided share in the Plot No. 27 & 28, Situated at Mauje Hingana Mhaispur Tq. And Dist Akola., Bounded as East: Row House No.G-41, West: Internal Road, North: Row House No.G-25, South: Row House No.G-21. Date of Possession: 23rd August, 2024	Twenty Thousand Four Hundred Nineteen Only) as on 27th December

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

Authorized Officer) SBFC Finance Limited. Date: 30-8-2024



MANAPPURAM HOME FINANCE LIMITED

FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD **CIN**: U65923KL2010PLC039179

Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai – 400093, Contact No.: 022-68194000/022-66211000

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorised officer of Manappuram Home Finance Ltd ("MAHOFIN") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest *[Act] 2002 (54 of 2002) and it exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice calling upon the borrowers and co-borrowers to repay the amount mentioned in the notice and Interest thereor within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby giver to the borrower and the public in general that the undersigned has taken Actual possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said *[Act] read with rule 9 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Manappuram Home Finance Ltd as mentioned below for each of the respective properties

Sr.				Date of
No.	Co-borrower/ Loan account number/ Branch	in respect of which Interest has been created	Notice sent & Outstanding Amount	Actual
	number/ branch	interest has been created	Outstanding Amount	possession
1	VISHAKHA RAMESH SHENDE &	MAUZA - KHAIRI HOUSE NO 40, WARD	20-09-2022	28-08-2024
	RAMESH MANIK SHENDE/	NO 3, TAH KALMESHWAR, DIST	&	
	MA90COLONS000005009573/	NAGPUR, P.O KALMESHWAR, NAGPUR,	Rs.4,84,614/-	
	NAGPUR MHL	MAHARASHTRA, PIN: 441501.		
				C41

Date: 30-August-2024 Place: NAGPUR MHL **Authorised Officer** Manappuram Home Finance Ltd

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

जावक क्रमांकः चंशमनपा/बांध./कार्या-01/2024/1921

दिनांक 29/08/2024

ई-निविदा सुचना (व्दितीय वेळ, मुदत वाढ)

या शुध्दीपत्रकान्वये आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका जि चंद्रपूरचे वतीने ई-निविदा सुचना क्रमांक चंशमनपा/बांध/कार्या. 01/2024/1831 दिनांक 23/08/2024 अन्वये बोलविण्यात आलेल्या असता, एक निविदा प्राप्त झालेली असल्याने ई-निविदेचा कालावधी वाढविण्यात येत आहे. निविदेचा विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://mahatenders.gov.in तसेच http://cmcchandrapur.com या संकेतस्थळावर दिनांक 29/08/2024 पासून पाहण्यास उपलब्ध आहे.

ई-निविदा प्रसिध्दीचा तपशील

ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती दिनांक	दिनांक 29/08/2024 ते 05/09/2024
	ला दु. 4.00 वाजेपर्यंत
ऑनलाईन निविदा उघडणी दिनांक	दिनांक 08/09/2024 ला दु. 5.00
	वाजता शक्य झाल्यास.

स्वा/-

आयुक्त

चंद्रपुर शहर महानगरपालिका, चंदपुर



Ceinsys Tech Limited
Corporate Identity Number (CIN): L72300MH2092PLC114790
Registered Office: 10/5, I.T. Park, Nagpur - 440922 MH, India. cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE OF THE 26™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

1. The 26th Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Friday, September 20, 2024 at 11:30 AM (IST through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual Means ("OAVM") in Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with all relevant applicable Circulars on the matter issued, time to time, by Ministry of

Corporate affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of the 26th AGM. The Company has sent the Notice of 26th AGM and Annual Report for FY 2023-24 on August 29, 2024 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsvs.com/investor/, website of the stock exchange at https://www.bseindia.com and on the website of NSDL a

. Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 26th AGM through the electronic voting system of NSDL ("remote e-voting"). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26th AGM. In this regard, the members are hereby further informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM. The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end and disabled on Thursday, September 19, 2024 5.00 p.m. (IST); Remote e-voting through electronic means shall not be allowed
- beyond 5.00 p.m. on September 19, 2024 The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Friday, September 13. 2024 ("Cut-off date");
- iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.
- vi. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM
- mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. vii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM.
- viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut-off date i.e Friday, September 13, 2024 only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during 4. Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will
- remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024, (both days inclusive), for the purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2023-24. Mr. Sushil Kawadkar, Practicing Company Secretary have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and evoting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period

n case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer ; Email ID- cs@ceinsys.com; Tel 917126782800.

shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges.

Place: Nagpur

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of <u>www.evoting.nsdl.com</u> or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

By order of the Board of Directors for **CEINSYS TECH LIMITED**

Pooja Karande (Company Secretary and Compliance Officer)

Aadhar Housing Finance Ltd.

Corporate Office: Unit No. 802, Natraj Rustomjee, Western Express Highway and M.V. Road, Andheri (East), Mumbai - 400069.

Khamnaon Branch - Shon no 212 plot no 2/2/2 old field servey no 27 Nazul sheet no 218 Swani samarth Sankul Near Heri showroom Nandura road Khamgaon, Dist Buldhana – 444303, (Maharashtra)

Amravati Branch - Property No. 23/4, Rajapeth, Landmark Ghundiwal Hospital, Amravati – 444605, (Maharashtra)

APPENDIX IV **POSSESSION NOTICE** (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Aadhar Housing Finance Limited (AHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within **60 days** from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of AHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr. No.		Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession
1	(Loan Code No. 29810000001 / Khamgaon Branch) Dhammapal Namdevrao Bhagat (Borrower), Sujata Bhashkar Bhide (Co-Borrower)	All that part & parcel of property bearing, Property No 69, Near Maruti Temple, Groun Jalgon Jamod Road, Wadshinghi Near Maru Wadshingi, Buldhana, Maharashtra, 443402 Boundaries : East - Land of Gopal Wagh, West - Plot of Jagdeo Bhagat, North - Road, South - Plot of Mankar	18-07-2022 ₹ 4,48,810/-	28-08-2024
2	(Loan Code No. 25700000176 / Amravati Branch) Santosh Ganesh Khaparkar (Borrower), Shashikala Ganesh Khaparkar & Ganesh Kelaji Khaparkar (Co-Borrowers)	All that part & parcel of property bearing, Plot No 5, Gut No 179, Ward No 2 Mouza Karla Near Nagoba Sanshtan Akot Road Karla , Amravati , Maharashtra , 444705. Boundaries : East - Plot No 6-A, West - Road, North - Road, South - Other Land	<u>13-05-2024</u> ₹ 6,92,388/-	28-08-2024
	ace : Maharashtra		Authorised Offi	cer

Aadhar Housing Finance Limited Date: 30-08-2024

Branch Office: ICICI Bank Ltd. Vishnu Vaibhav complex, 6th floor, 222 palm road, civil lines, Nagpur- 440001 PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET [See proviso to Rule 8(6)]
Notice for sale of immovable asset(s)

 $\hbox{E-Auction Sale Notice for the sale of immovable asset (s) under the Securitisation and Reconstruction of Financial Contraction and Reconstruction of Financial Contraction (see East Contraction C$ Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interes (Enforcement) Rules 2002

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder;

	Sr. No.			Outstanding	Price Earnest	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
l	(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
	1.	(Borrower) Loan Account No.: LBNAG00005927588	House No. 6438/45, Plot No. 45, Ph No. 39, Ward No. 8, Mouza Manewada, Kh No. 31/3, 29/3, 29/2, Sheet No. 406/23, City Survey No. 356, Maetarashtra, Nagpur- 440024. Admeasuring an area of Admeasuring area 311.22 Sq. Mtrs. I.E.	Rs. 53,68,110/- (As On August 31, 2024)	Rs. 69,30, 000/- Rs. 6,93, 000/-	September 26, 2024 from 11:00 AM To 02:00 PM	October 10, 2024 From 11:00 AM Onward.

The online auction will be conducted on the website (URL Link- https://disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ Noticees are given a last chance to pay the total dues with further interest by October 09, 2024 before 05:00 PM else the secured asset(s) will be sold as per schedule. The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Ltd. Vishnu Vaibhav complex, 6th floor, 222 Palm road, civil lines, Nagpur- 440001 on or before

October 09, 2024 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before October 09, 2024 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Ltd. Vishnu Vaibhav complex, 6th floor, 222 Palm road, civil lines, Nagpur- 440001 on or before October 09, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Nagpur.
For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 9326066680/9004392416

Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited, 3. Matex Net Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s Authorized Officer

Date : August 30, 2024 Place: Nagpur **ICICI Bank Limited**



कार्यालय नगर परिषद, राजुरा

जिल्हा- चंद्रपूर राजुरा (442905) ई-मेल आयडी:- comcrajura@gmail.com

कार्यालय संपर्क:- 07173-222150, 222133

3350 Sq. Fts.



जावक क्र. नपरा/कर विभाग/जाहीर सुचना/2193/2024

दिनांक 29/08/2024

जाहीर सुचना

(महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 118 नुसार)

राजुरा नगर परिषद हद्दीतील सर्व कर पात्र मालमत्ता धारकांना या जाहीर सुचने द्वारे सुचित करण्यात येते की, राजुरा नगर परिषद सन 2024-25 ते 2027-28 या चार वर्षा करिता न.प. क्षेत्रातील इमारतीचे व भुखंडाचे कर्रानधीरण याद्या 1 ते 17 वार्ड निहाय तयार केलेल्या असून महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 117 नुसार मा. प्राधिकृत कर निर्धारण अधिकारी, राजुरा तथा नगर रचनाकार चंद्रपूर यांनी कर निर्धारण याद्या तपासणी करुन मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना प्रसिध्द करण्यासाठी पाठविल्या आहेत. त्याअर्थी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 198 नुसा राजुरा नगर परिषद क्षेत्रातील मालमत्तांचे करनिर्धारण करिता करण्यात आलेल्या करमुल्यांकणाच्या प्रारुप याद्यांची प्रसिध्दी दिनांक 30/08/2024 ते 30/09/2024 या कालावधीत करण्यात येत आहे असेसमेंट कर मल्यांकन याद्या नागरिकाच्या माहितीसाठी नगरपरिषदेच्या कर आकारणी व वसुली विभागात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. सदर यादीतील नोंदी बाबत ज्या मालमत्ता धारकास भोगवटधारकास आक्षेप नोंदवावयाचा असतील त्यांनी दिनांक 30/08/2024 ते 30/09/2024 या कालावधीत मुख्याधिकारी, नगरपरिषद राजुरा या नावाने कार्यालयीन वेळेत आक्षेप हरकत अर्ज सादर करावा.

मुद्तीनंतर आलेले आक्षेप/हरकत अर्ज विचारात घेतले जाणार नाही. संबंधीतांना अधिनियमातील कलम 119 अन्वये स्वतंत्ररित्या नोटीस देण्यात येत आहेत. परंतु ज्या मालमत्ताधारकास नोटीस मिळाली नसेल त्यांनी नगर परिषद राजुरा कर विभागाशी संपर्क साधून नोटीस प्राप्त करुन घ्यावी.

स्थळ : नगर परिषद, राजुरा

स्वा/- मुख्याधिकारी नगर परिषद, राजुरा

Registered Office: ICICI Bank Tower, Near C Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007 **GOLD E-AUCTION CUM INVITATION NOTICE**

The below mentioned borrowers have been issued notice to pay off their outstanding amount towards the facility against gold ornaments. ("Facility") availed by them from ICICI Bank Limited ("ICICI Bank"). We are constrained to conduct an E-Auction of pledged gold ornaments on Sep 09, 2024 as they have failed to repay the dues. ICIC Bank has the authority to remove account /change the E-Auction date without any prior notice. Auction will be held online- https://gold.samil.in between 12:30 pm to 3:30 pm. For detailed Terms and conditions, please log into given website. In case of deceased borrower, all conditions will be applicable to legal heirs.

	Loan A/C No.	Customer Name
	Branch Na	ime: Sausar
	382705005769	Ganesh Bodkhe
Date: 30.08.2024 Place: Nagpur		S/d Authorised Officer For ICICI Bank Limited



Course - 30 Seats

SARVASIDDHANTA EDUCATION SOCIETY'S

SWAMINARAYAN SIDDHANTA **INSTITUTE OF TECHNOLOGY, NAGPUR** NAAC ACCRIDITED, DTE CODE - 04181

NAGPUR - KATOL HIGHWAY, KHAPRI (KOTHE) TAH. KALMESHWAR, DIST. NAGPUR - 441115

ADMISSION NOTIFICATION - 2024-25

Applications are invited from eligible candidates to fill Vacant Seats in Institutional Admission Round for admission in MBA Direct Second Year (Lateral Entry) of Full Time Post Graduate Degree Course. Vacancy for MBA Direct Second Year (Lateral Entry) of Full Time Post Graduate Degre

S.I	Activities	Schedule	
1	Invite Application from registered candidates on www.ssitngp.com	30-08-2024 up to 5.00 pm	
2	Last date of submission of ARF at the institute	01-09-2024 up to 3.00 pm	
3	Display of Provisional Institute Merit List (PIML) on www.ssitngp.com	02-09-2024 up to 11.00 am	
4	Submission of grievances if any	02-09-2024 up 3.00 pm	
5	Display of Final Merit (FIML) www.ssitngp.com	03-09-2024 up 5.00 pm	
6	Counseling and Admission as per FIML Institutional Admission Round	04-09-2024 to 05-09-2024 3.00 pm	
7	Cut- off date for all type of admission of Lateral Entry for Academic Year 2024-25	05-09-2024 up to 5.00 pm	

- All admission will be done as Merit List published by the Commissioner. Sate CF Cell. Maharashtra State for the Session 2024-25
- Merit List of MBA Direct Second Year (Lateral Entry) shall be displayed on the
- college Notice Board & Website www.ssitngp.com The provisional admission will be granted on SPOT as per FIML after receipt of all

Note: - All changes applicable as per CET Cell, Mumbai Notification Contact for Admission: Mob. No. 82185 20953



भर्ती सूचना / RECRUITMENT NOTICE भा.रा.रा.प्रा. निम्नलिखित पदों के लिए भर्ती हेतु आवेदन आमंत्रित करता है:-

NHAI invites applications for recruitment to the following posts:

Closing Date Post Pay Scale Mode लेवल-14 (रु. 144200-218200)/ (संशोधन-पूर्व) पीबी-4 (रु. 37400-67000) + मुख्य महाप्रबंधक Chief Genera ग्रेड पे रु. 10000/-Nanager (Lega प्रतिनियक्ति Level-14 (Rs. 144200-218200)/ (pre-revised) PB-4 (Rs. 37400-67000) with Grade Pay Rs. 10000/-20.09.2024 Deputation

	महाप्रबंधक (वित्त) General Manager (Finance)	01	लेवल-13 (रु. 123100- 215900)/ (संशोधन-पूर्व)	Deputation	20.09.2024
J	महाप्रबंधक (भूमि अर्जन एवं संपदा प्रबंधन) General Manager (Land Acquisition & Estate Management)	01	ਧੀਕੀ–4 (ਨ. 37400-67000) + ਸ਼ੇਡ ਧੇ ਨ. 8700/- Level-13 (Rs. 123100- 215900)/ (pre-revised) PB-4 (Rs. 37400-67000) with Grade Pay Rs. 8700/-		20.09.2024
	महाप्रबंधक (विधि) General Manager (Legal)	02			06.09.2024
	उप महाप्रबंधक (विधि) Deputy General Manager (Legal)	01	ले वल−12 (ਙ. 78800- 209200)/ (ਜਂ ਝਾਂ। ਬਾਜ−ਪ੍ਰਥੀ) गोबੀ−3 (ਙ. 15600-39100) + ਸੇਡ ਪੈ ਚ. 7600/- Level-12 (Rs. 78800-209200) /(pre-revised) PB-3 (Rs. 15600-39100) with Grade Pay Rs. 7600/-	प्रतिनियुक्ति Deputation	06.09.2024
	प्रबंधक (विधि) Manager (Legal)	04	ले वल-11 (रु. 67700- 208700)/ (संशोधान-पूर्व) पीबी-3 (रु. 15600-39100) + ग्रेड पे रु. 6600/- Level-11 (Rs. 67700-208700) /(pre-revised) PB-3 (Rs. 15600-39100) with Grade Pay Rs. 6600/-		11.09.2024
	कनिष्ठ हिन्दी अनुवादक Junior Hindi Translator	01	लेवल-6 (रु. 35400-112400)/ (संशोधन-पूर्व) पीबी-2 (रु. 9300-34800) + ग्रेड पे रु. 4200/- Level-6 (Rs. 35400-112400)/ (Pre-revised)		23.09.2024

PB-2 (Rs. 9300-34800) with Grade Pay Rs. 4200/-2. भा.रा.रा.प्रा. की वेबसाइट (www.nhai.gov.in) पर उपलब्ध विस्तृत विज्ञापन में दी गई प्रक्रिया के अनुसार आवेदक प्रत्येक पद के लिए ऊपर दी गई अंतिम तिथि के अनुसार ऑनलाइन आवेदन जमा करना सुनिश्चित करें।

The applicant is required to ensure submission of online application as pe procedure indicated in the detailed advertisement, available NHAI website (www.nhai.gov.in), by closing date as prescribed above against each post. आयु सीमा, योग्यता मानदंड, अन्य शर्तो आदि से संबंधित विस्तृत विवरण भा.रा.रा.प्रा.

की वेबसाइट पर देखे जा सकते हैं। Details regarding age limit, eligibility criteria, other conditions etc. may also be accessed on NHAI website.

इस विज्ञापन के संबंध में शुद्धिपत्र/अनुशेष/निरस्तीकरण, यदि कोई होगा तो, उसे केवल

भा.रा.रा.प्रा. की वेबसाइट पर प्रकाशित किया जाएगा। Corrigendum/Addendum/Cancellation to this advertisement, if any, shall be published on NHAI website only

BUILDING A NATION, NOT JUST ROADS

AXIS BANK LTD.

Date: 26/08/2024, 28/08/2024 Place: Nagpur, Amravati

No.

1.

Registered Office: "Trishul", 3rd Floor Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad -380006. Branch Address: 1st Floor, Devshanti Building, Plot No.2/8, New Dnyaneshwar Nagar, Manewada Road, Nagpur-27. APPENDIX - IV [RULE 8(1)]

Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd, under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002(herein after referred as "said Act") & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/Guarantor/Mortgagor, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrower /Co-borrower/Guarantor/Mortgagor having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrower/Guarantor/ Mortgagor in particular and the public in general that the undersigned has taken Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers / Guarantors / mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of Axis Bank Ltd for amounts mentioned below. The borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

	Name / Address of the Borrower/Co-borrower/Mortgagor/Guarantor	Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice		
١.	Maine / Address of the borrower/60-borrower/mortgagor/addrantor	Outstanding Amount (115.)	Date of Possession		
	1) Krishna Nandlal Debnath & 2) Rajesh Ramchandra Debnath, Both R/o.				
	Krishna Nagar, Mul Road, Near Durga Mandir, Chandrapur, Maharashtra- 442401, Also at : Flat No.A 2-603, Sixth Floor, Block A2, Gokul Vrindavan, S.No.38/1, Sudama Maoza Jamtha, Near Staduim, Nagpur-441122.	, , ,	as ner the Order of Hon'ble 16th Jt. C. J.S.D.		
	Description of Immovable Properties: All that Piece And Parcel Of The Property, Flat No.A 2-603, on Sixth Floor, Block No.A2, "Gokul" being portion of "Vrindavan", having Super Built up				

area built up area admeasuring 26.466 sq.mtrs. & 27.507 sq.mtrs. respectively and super built up area admeasuring about 40.104 sq.mtrs., CTS No.38/1, Maoza Waghdara, Tah. And Dist. Nagpur 441122. Boundaries as per land revenue records and bounded as under On or towards the East: Apt.No.A2-604, On or Towards the West: Apt.No.A2-602, On or Towards the North : Apt No.A1-606. On or towards the South : Apt.No.A2-606. 2. 1) Bhushan Diliprao Raut and 2) Dilip P. Raut, Both R/o. Add. Gandhi Rs. 20,60,453/- (Rupees Twenty Lakh Sixty Thousand Four Demand Notice Date: 19/05/2017

Chowk, Gujri Bazar Road, Morshi, Tal.Morshi, Dist. Amravati- 444905, Also Hundred Fifty Three Only) the amount o/s as on 17/05/2017 Physical Possession Date: 28/08/2024 At: Flat No.401, 3rd Floor, Sant Apartment, Plot No.4B & 5A, Rastra Sant as per the Order of Hon'ble District Magistrate Colony, Arjun Nagar, Rahatgaon, Amravati. , Amravati in Securitisation Case No. MRC-81/121/2018-2019 dated 13/09/2019

Description of Immovable Properties: All that piece and parcel of Flat No.401 at Third Floor admeasuring Built up area 55.90 Sq. Mtr. in the building Known and styled as 'Sant Apartment' situated at Plot No.4-B of Shet Survey No.165/3-A, Mauja- Rahatgaon, Pragane-Nandgaon Peth, Tal. & Dist- Amravati and within the jurisdiction of Amravati Municipal Corporation, Amravati. Boundaries: East: Kichan Balcony & Open Plot, West: Stair Case & Flat No.402, South: Building Main Road, North: Bungalow No.101.

NAGPUR

Sd/- Authorised Officer, Axis Bank Ltd.,

Lokmanya Tilak Jankalyan Shikshan Sanstha's
PRIYADARSHINI COLLEGE OF ENGINEERING

(An Autonomous Institution)

Information Technology

Mechanical Engineering

Chemical Engineering

Structural Engineering

Deffence Technology

Industrial Drives & Control

Mechanical Engineering Design

B.E.1st yr

09-09-2024

10-09-2024

10-09-2024

11-09-2024

Robotics & Artificial Intelligence

Computer Science & Engineering

Industrial IOT

PG COURSES

VLSI

ADMISSION NOTIFICATION - 2024-25

(For 1st Year B.E., M.Tech & Direct 2nd Year B.E.)

412300210

412399510

412308210

412350710

412335610

412324210

412361210

412329310

412337010

412339510

Schedule for Admission Procedure

Last date submission of duly filled Admission Request

Objections if any pertaining to provisional merit list

confirmation by submitting required documents and

Display of final college merit list and admission

Applications are invited from registered eligible candidates in the

prescribed form for admissions under Institute Level Quota (ILQ) & Seats

remain vacant after CAP Round - 3 (*).

Choice Code | Course Name

DTE CODE

4123

Choice Code

412390410

412361210

412326510

412326610

412350710

412324210

412321210

412329710

412390410

412338410

412334910

10-09-2024

11-09-2024

11-09-2024

12-09-2024

M.Tech.1st yr | Direct 2nd year

03-09-2024

04-09-2024

04-09-2024

05-09-2024

नियमित चहाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी



नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून नियमितपणे चहा प्यायल्याने हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे अमेरिकेमध्ये अलीकडे करण्यात

जे प्रौढ लोक सात वर्षांहुन अधिक काळ दिवसातून दोन कप चहा पितात त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताने मृत्यू होण्याचा धोका हा चहा न पिणाऱ्यांपेक्षा १९ टक्क्यांनी कमी असतो. चहामध्ये हृदय-संरक्षणात्मक संयुगे समृद्ध असतात. यामुळे जळजळ आणि पेशींच्या नुकसानाशी लढण्यास मदत होते. संयुगे रक्तवाहिन्यांच्या कार्याची

तन्वी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प

घंटाळी, ठाणे क्लिनिक

दररोज - वेळ : 11 ते 1 वा.

सेवायोग दिव्यांग (मतिसंद)

मुलांची छाळा, पारडी, नागपुर. प्रत्यारमाध्य १००% अनुद्यमित, अनुद्वाची क्रमांव 0318, \$ 11/03/1999

वर निर्देशित संस्थेची दि. २८.०८.२०२४

रोजी दैनिक इंडियन एक्सप्रेस, लोकसरता व

दैनिक राष्ट्रदूत या वर्तनान पत्रात पाहिजेत श्री जाहिरात प्रकारित करण्यात आली

होती. त्यात क. ९ व २ करिता संवर्ग भज-क

(NTC) ऐवर्जी भज-व (NTB) अस

अध्यक्ष/ सचिव

रेवाबीन वाइन सुरक्षा व बहुउद्देशिय संस्था, नामपुर

वाधावा, वाची वाचकांनी नोंद ध्वावी.

आपल्या प्रगतीसाठी कॉसमॉस प्रॉपर्टी मॉर्टगेज लोन

५ कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध"

🔷 दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

Toll Free No.: 1800 233 0234

दुरुस्ती आणि पुनर्संचयित करण्यासाठी चांगली असतात. फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्ससारख्या ॲंटिऑक्सिडंट्समुळे सामान्यतः 'ब्लॅक' आणि 'ग्रीन टी' हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात.

Tanvi

टी'च्या परिणामांची चाचणी केली. त्यामध्ये असे दिसून आले की, चाचणी गटातील ज्यांनी 'ब्लॅक टी'मध्ये आढळणारे विशिष्ट ॲंटिऑक्सिडंट पॉलीफेनॉलचे सेवन केले होते, त्यांच्या कोलेस्टेरॉलमध्ये १०.३९ टक्के, एलडीएल कोलेस्टेरॉलमध्ये १०.८४ टक्के आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये ६.६ टक्के घट नोंदवली गेली.

भारतात अनेक जण करतात तसा चहा उकळू नका. फक्त ८० ते ९० डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान गरम पाण्यात चहा भिजवा. जास्त गरम केल्याने फायदेशीर संयुगे नष्ट होतात. तुम्हाला चहा प्यायला आवडत असल्यास, साखर किंवा दुध घालू नका, कारण त्यामुळे कॅलरीज वाढतात. यामुळे वजन वाढू शकते आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढू

१ सप्टेंबर, रोजी अलिबाग महाकॅम्प डॉ. रुचा मेहेंदळे - पै वेळ : स. ११ ते दु. २ वा. अपॉईंटमेन्टसाठी संपर्क **9075347732**

शुमम गुप्तांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची चौकशी

आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती

गडचिरोली : भामरागड एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुधाळ दोषी गाय वाटप घोटाळ्यात आढळल्यानंतर गप्ता

यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ

सुमित पाकलवार, लोकसत्ता

दिवसेंदिवस वाढतच आहे. अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल समजल्या जाणाऱ्या भामरागड व एटापल्ली येथील एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना गुप्ता यांनी दुधाळ गाय वाटप योजनेत लाखोंचा घोटाळा केला होता. याप्रकरणी आदिवासी विभागाने केलेल्या चौकशीत ते दोषी आढळले. याची आदिवासी विकास विभाग प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून गुप्ता यांच्या कार्यकाळातील सर्व योजनांची चौकशी करणार

करण्यात येणार असल्याची माहिती

आदिवासी विकास मंत्री डॉ.

अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करणे अभिप्रेत आहे. तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधात प्राप्त तक्रारीनुसार आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात ते दोषी आढळले. आता कारवाईसाठी आम्ही संबंधित अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवला आहे. त्यानंतरही ज्या काही तकारी असतील त्यांचे पण चौकशीचे आदेश दिले आहेत.

- डॉ. विजयकुमार गावित, मंत्री आदिवासी विकास विभाग

पीडित आदिवासी

राज्यपालांची भेट घेणार भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. त्या ठिकाणी शुभम गुप्तांसारखे आयएएस अधिकारी आदिवासींचे शोषण करत असतील तर आदिवासींनी न्यायासाठी कृणाकडे जावे, असा सवाल उपस्थित करीत याप्रकरणी आम्ही राज्यपालांची लवकरच भेट घेणार असल्याचे येथील पीडित आदिवासींनी सांगितले.

'लोकसत्ता'शी बोलताना दिली.

nido

ceinsys

Course Name

Aeronautical Engineering

Artificial Intelligence &

Chemical Engineering

Computer Technology

Electrical Engineering

Communication Engg

Telecommunication Engg.

form with necessary documents

applicable fees as per Merit

Display of Provisional College merit list

Electronics and

Electronics and

S.N.

Computer Science & Engineering

Civil Engineering

UG COURSES

Data Science

Biotechnology

रजि. ऑफिस : १०/५, आय.टी. पार्क, नागपूर - ४४००२२ कार्पोरेट आयडेन्टिफीकेशन नंबर (सीआयएन) : [L72300MH1998PLC114790] (टेलि. नं. 91 712 6782800) वेब : www.ceinsys.com, ई मेल : cs@ceinsys.com

२६वी सामान्य बैठकीची सूचना आणि ई–मतदानाची माहिती

Note: (*) Vacancy and schedule for BE 1st year admission for ACAP will be displayed on the institutes web site.

All Admission will be made as per inter-se merit and eligibility criteria as prescribed by the State Competent Authority

For Enquiry: 7823861167, 9766353408, 9561066512, 9665333337

Website: www.pcenagpur.edu.in E-mail: principal.pce.ngp@gmail.com

.कंपनींची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी, भारतीय प्रमाण वेळे नुसार (आयएसटी) सकाळी ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडीओ-व्हिजुअल मीन्स (ऑएव्हीएम) या माध्यमातून एजीएम बोलविणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी आयोजित केली आहे. असे आयोजन कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियम व सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वयरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ ("लिस्टिंग रेग्युलेशन्स"), आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") द्वारे जारी करण्यात आलेल्या लागू परिपत्रिका यांना अनुसरून तसेच लागू होणारे इतर सर्व कायदे यानुसार होणार आहे. सभासदांच्या एकाच समान ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ही सभा होईल : कंपनीने २६च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी, कंपनी / डिपॉॉझटरी पार्टीसिपेंटकडे

आपले ई-मेल एड्रेस नोंदिवलेल्या समासदांना इलेक्द्रोनिक पद्धतीने पाठविण्यात आलेले आहेत. हे दस्तावेज कंपनीच्या <u>www.ceinsys.com</u> या संकेतस्थळावर, स्टॉक एक्स्चेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>https://www.bseindia.com</u> या संकेतस्थळावर, आणि एनएसडीएल <u>https://www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळाव . कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (मॅनॅजमेण्ट अँड ऍडमिनिस्डेशन) नियम २०१४ च्या सधारित नियम २० च्या तरतदीनसार, आणि 'सेबी' (लिस्टिंग

ऑक्लिंगेशन आणि डिस्क्तोजर रिक्वयर्मेंट्स) रेग्युलेशन्त २०१५ नियम ४४, योज्या अनुरोधान प्रकृता दिनांच रेशून्यर्स्टस, २०२४ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारण असलेले सदस्य कंपनीच्या २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवहारांवर एनएसडीएलच्या ई-मतदानाच्या (रिमोट ई-वोटिंग) माध्यमाने मतदान करू शकता. ई-मतदानासंबंधीची सविस्तर प्रक्रिया/सुचनेचा तपशील २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

या संबंधी सदस्यांना याद्वारे सूचित करण्यात येते की: एजीएमच्या सुचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायाच्या संदर्भात दुरस्थ ई-मतदानाच्या द्वारे आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान पद्धती द्वारे विचार विनिमय करण्यात येईल

दुरस्त ई-मतदानाचा कालावधी मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरु होईल आणि गुरुवारी दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी यंकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. दुरुस्थ ई-मतदानाला गुरुवारी दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी संध एजीएममध्ये दुरस्त ई-मतदानाद्वारे किंवा ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची शेवटची तारीख शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ ("कट

ऑफ तारीख") असेल. कोणतीही व्यक्ती, जी सुचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीचे सभासद झाली आहे आणि कट-ऑफ दिनांक म्हणजेच शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी अनुसा

भागपारण केती आहे, अशा व्यक्तीनी मतदानाकरीता युक्त आवारी आणि पास्तव मिळावियाता हाता करणाय सुक्रवार हाता ६२ सच्चर, ४०४६ राजा असुकार भागपारण केती आहे, अशा व्यक्तीनी मतदानाकरीता युक्त आवारी आणि पासवार मिळावियातारी हुएणांता (<u>Giorgia Co.in</u> येथे संपर्क करावा. तथारी तो, ती/चे व्यक्ती एनएसडीएल ला दूरस्थ ई-मतदानाकरीता नौंदणीकृत असेल, तर तो/ती त्याचे/तिचे अस्तित्वात असलेले आयडी आणि पासवार्डचा वापर मतदानासाठी करता येईल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या सुविधेच्या माध्यमातून जे सदस्य समेला उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान केले नसेल आणि एरवी जे प्रतिबंधित नाहीत, ते वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदान करण्यास पात्र असतील. व्हीसी/वोएव्हीएमच्या माध्यमातून सभेत उपस्थित राहण्याबाबतच्या सूचन २६च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केले आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ज्या सदस्यांनी आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम मोड सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये

उपस्थित/सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. VII. लाभांश मिळविण्यासाठी ज्यांना नोंदणी करावयाची आहे, त्यांची सविस्तर माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिलेली आहे.

viii. ज्या सदस्यांची नावे कट ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी डिपॉझिटरी पार्टीसिपेंटकडे असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणी पुस्तकार

प्रधार प्रचार भाव भाव भाव कर आफ तारखला क्राज्य पुत्रामार दिनाक र १ स.च्या, १०१६ रेजा डिमाइस्टरा पाटासप्टराड आस्तरात्व तात्व वादण पुरस्तानच्य किंवा त्या रोजीच्या भागाधरकाच्या वाद्यांभिक्ष आहेत, फत त्यांचाच दुरस्य मतदान तसेच वार्षिक सर्वताधारण सम्मेमध्य ई-मतदान करता येईल. ४. कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम ११ च्या तरतुदीनुसार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेशर हस्तांतरण पुस्तक शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर, २०१४ ते त्रिक्त करणे या उद्देशाने बंद राहतील. २०११, (दोन्ही दिवसांचा समावेश), वार्षिक सर्वत्ताधारण समा आणि २०२२ -१४ साठी अतिम लाभांश साठी स्वरत्यांची प्राता निश्चित करणे या उद्देशाने बंद राहतील. एजीएम मध्य दुस्थ ई-मतदान प्रक्रिया आणि अन्तिवारी त्यारणी करण्यासाठी श्री. सुशील कावडकर 'कार्यकारी कंपनी सचिव' यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आती आहे. विहित कालावधीत छाननीकर्त्यांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जातील आणि स्टॉक एक्सचैंजला देखील कळविले

कोणतेही प्रश्न असल्यास, सदस्य हे पूजा करेंडे, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ई-मेल - <u>cs@ceinsys.com;</u> दूरध्वनी: +९१ ७१२ ६७८ २८०० येथे संपर्क सदस्यांना विनंती केली जाते की काही शंका असल्यास, तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणा

प्रश्न (FAQ) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फी क्रमांक: १८००९०२०९९०/१८००२२४४३० वर कॉल करा किंवा एनएसडीएल ल evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

साएन्सिस टेक लिमिटेड

ठिकाण : नागपूर

स्वा /-

दिनांक: ३०/०८/२०२४

पूजा करंडे (कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

VASTÜ HOUSING FINANCE वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.

नोंदणीकृत पत्ताः युनिट क्र. 203-204, दुसरा मजला, ए विंग, नवभारत इस्टेट, झकारिया बंदर मार्ग रोड, शिवडी पश्चिम, मुंबई - 400 015, भारत. शाखेचा पत्ताः दुकान क्र. 1, 2 व 3, प्लॉट क्र. 15, मंगलम श्रीकृपा अपार्टमेंट, कडबी चौक, बँक ऑफ इंडियाशेजारी, कामठी रोड, नागपूर, पिन कोड - 440014.

खासगी वाटाघाटीअंतर्गत अचल मालमत्तेच्या विक्रीची सुचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सर्फेसी अधिनियम) च्या अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करित व अनामत कर्जांच्या वसूलीसाठी सिक्युस्टि इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 (''नियम'') आणि सदर अधिनियमांतर्गत प्राधिकृत अधिकार्यांद्वारे ताब्यात घेतलेल्या अचल मालमत्तांची खासगी वाटाघाटीच्या माध्यमाने विक्रीची विक्री सूचना. याअर्थी निम्नस्वाक्षरीकार सर्फेसी अधिनियमांतर्गत वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉपेरिशन लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 मधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करित एक . गणी सूचना निर्गमित केली ज्यात कर्जदारांना सदर सुचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत कर्जांच्या संपूर्ण थकबाकीची परतफेड करून दायित्वांची

पर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले होते. . जिंदार दिलेल्या वेळेत सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकाऱ्याने खाली नमूद अचल मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला नियमांमधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या नियम 8(5) मध्ये नमूद केलेल्या पद्धर्तीचा वापर करीत असून

नदर अनामत मत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वास्तु हाजसँग पानमा नक्षा नक्षाना क्षात्रमा हुन नहां जाल. वास्तु हाजसँग फायनात्त्व कॉपीरेशन लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने याआधीच सदर अनामतीची विक्री करण्यासाठी लिलाव घेतले होते, परंतु रे अयशस्त्री झाले. आता प्राधिकृत अधिकार्यास खालील तख्ल्यात नमूद केलेल्या आर्रक्षित किमतीला अनामत मत्तेची खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या एक खरेदीदाराकडून ऑफर प्राप्त झाली आहे. त्यामुळे, याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषकरून खरेदीदारास याद्वारे सुचित करण्यात येते की या सुचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून पंधरा (15) दिवसांच्यात आत येथे नमूद कर्ज खात्यातील एकूण थकबाकी स्कमेची परतफेड न केल्यास खाली नमूद तारण ठेवलेली अनामत मत्तेची वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या द्वारे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 आणि 9

म्ह बाचण्यात येणाऱ्या सर्फेसी अधिनियमातील तरतुर्दीच्या नुसार थकबाकी वसूल करण्यासाठी 14–09–2024 रोजी ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'', ''तेथे जे काही आहे'' या तत्वावर ''खासगी वाटाघाटीच्या'' माध्यमाने विक्री केली जाईल. अ. कर्ज खाते क्र. कर्जदार / सह-कर्जदार / मागणी सुचनेनुसार आरक्षित बयाणा स्क्रम अचल मालमत्तेचे वर्णन

क्र.	आणि शाखा	कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी/जामीनदाराचे नाव	रक्कम आणि मांगणी सूचना दिनांक	किंमत		
1	LP0000000 62177	रामदास बापूराव चौधरी (कर्जदार), शालिनी आर चौधरी (सह-कर्जदार), योगेश स्मेश फुसे (जामीनदार)	05-11-2022 रोजी रु. 1466521/- 	1500000/- (रुपये पंधरा	रु. 150000/- (रुपये एक लक्ष पन्नास हजार फक्त)	घर क्र. 228, वॉर्ड क्र. 3, मौजा सालईधाबा, कान्होलीबारा रोड, तह. हिंगणा, ग्रामपंचायत सालईधाबा, नागपूर, महाराष्ट्र 441122

तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

खासगी वाटाघाटीच्या माध्यमाने मालमत्तेच्या विक्रीच्या नियम व अटी खालील प्रमाणे आहेत. विक्री सफेंसी अधिनियम / नियमांच्या तरतुर्दीच्या अधीन राहून केली जाईल. खासगी वाटाघाटी अंतर्गत विक्री ही ''जसे आहे जेथे आहे'' आणि 'जसे आहे जे आहे'

करावी लागेल, तसेच उर्वरित रक्कम त्यानंतरच्या 15 दिवसांच्या आत जमा करावी लागेल,

खरेदीदारास अर्जासह ऑफरच्या 10% रक्कम भरावी लागेल जी वरील नियम (2) नुसार भराव्या लागणाऱ्या बयाणा रकमेत समयोजित केली जाईल

वरील नियम (2) अंतर्गत आवश्यक असलेली रक्कम भरण्यास अयशस्वी ठरल्यास, याआधी भरलेली रक्कम ज्यात अर्जासह भरलेल्या 10% रकमेचा समावेश होतो जप्त केली जाईल.

कीएचएफसीएल यांनी विकीची ऑफर अस्वीकार केल्यास अर्जासह भरलेली 10% रक्कम कोणत्याही व्याजाविना परत केली जाईल

सदर मालमत्ता व्हीएचएफसीएल यांना ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या सर्व वर्तमान व भविष्यातील बोज्यांसह विक्री केली जात आहे. कोणत्याही

त्रयस्थ दावे / अधिकार / थकबाकीसाठी कोणत्याही मार्गाने प्राधिकृत अधिकारी / सुर्गक्षत धनको जबाबदार राहणार नाही. खरेदीदाराने त्याच्या खात्रीसाठी मालमत्तेशी निगडीत (खासगी वाटाघाटीद्वारे विक्रीस असलेली) सर्व पैलूंची कसोशीने तपासणी करून घावी. नंतरच्या

दिनांकास प्राधिकृत अधिकारी / सुरक्षित धनको यांच्या विरुद्ध या बाबतीत खरेदीदारास कोणतेही दावे सांगता येणार नाही. कोणतेही कारण न देता खरेदीची कोणतीही ऑफर फेटाळण्याचा अधिकार व्हीएचएफसीएल राखून ठेवतात.

एकहून अधिक ऑफर असल्यास, व्हीएचएफसीएल सर्वाधिक ऑफरचा स्वीकार करेल. सर्वोच्च बोलीदार उर्वरित रक्कम जमा करण्यात अयशस्वी उरल्यास, व्हीएचएफसीएल दुसरी सर्वोच्च ऑफर मागवु शकते व तिचा स्वीकार करू शकते. इच्छुक खरेदीदार प्राधिकृत अधिकारीः श्री. नसीम अहमद, मोबाईल क्र.: 9021077786 यांचेशी सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत (सका

Visit: www.sipnaengg.ac.in

कोणासही देणे असलेल्या लागू टीडीएस, मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क / हस्तांतरण शुल्क, इत्या. तसेच सर्व वैधानिक / बिगर-वैधानिक थकबाकी, कर, दर, मुल्यांकन शुल्क, फी, इत्या. यांचा भार खरेदीदारास उचलावा लागेल. ऑफर स्वीकारण्याचा शेवटचा **दिनांक 13-09-2024 सायं 05.00 पर्यंत** आहे. ऑफर्स शाखा कार्यालयात जमा केल्या जाऊ शकतात. स्वा/- प्राधिकृत अधिकारी

10 ते सायं 5 वाजेपर्यंत) (सोमवार ते शनिवार) संपर्क साधु शकतात.



आलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

२०१८मध्ये उंदरांवर 'ब्लॅक सतत गॅसेस ? ऍसिडिटी ?

अपचनाने हैराण ? Tanvi

आरोग्यसल्ला - डॉ. रुचा : ९९२०९७५८९२

तन्वीशता वातशात

निडो होम फायनान्स लिमिटेड पूर्वीची ए<mark>डेलवाईज हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड)</mark> **गेदणीकृत कार्यालयः** पाचवा मजला, टॉवर 3, विंग बी, कोहिन्र सिटी मॉल, कोहिन्र सिटी, किरोल रेड, कुर्ला (प), मुंबई-400 070 **गाखा कार्यालयाचा पत्ताः** प्लॉट क्र. 5, ग्लास बॉक्स बिल्डींग, पाचवा मजला, डब्ल्यूएचसी रोड, धरमपेठ, नागपुर, महाग्रष्ट 440010

सक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नीन्शअल अँसेट्स अँड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, 2002 आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेन्ट) रूल्स, 2002 अंतर्गत ई-लिलावाद्वारे विक्रं ग्रहोरे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की खाली नमुद मालमत्तेची खाली नमुद करण्यात आलेल्या कर्जाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी खाली दिल्यानुसार रकमेच्या वसुलीसा 'जुशी आहे जेथे आहे आणि जुशी आहे जे काही आहे'' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. सदर मालमत्ता कर्जदार, सह-कुर्जदार व जामीनदार्गनी घेतलेल्या कर्जासाठी मे. निडो होम फायनान्स लिमिटे पूर्वीची एडेलवाईज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) यांचेकडे तारण आहे. सुरक्षित धनकोकडे खाली नमूद अनामत मत्तेचा सांकेतिक ताबा आहे. आरक्षित किंमत आणि बयाणा वसुली रक्कम कर्जदार / सह-कर्जदार / लिलावाचा दिनांक व पाहणीचा दिनांक व वेळ

रू. 56,46,436/- (रुपये छप्पन्न 02.09.2024 रोजी स. 11.00 ते 29.08.2024 रोजी नुसार कर्ज खाते क्र. LNAGLAP0000028840 अंतर्गत रु. 80,00,971/-आशीष जयंतीलाल शाह ाळीस हजार चारशे छत्तीस स्टाइस स्टाइस स्टाइस स्टाइस आरती आशीष शाह क्ष नऊशे एकाहत्तर फक्त) आणि कर्ज खाते क्र स. 11 ते दु. 12 वाजेपर्यंत LNAGLAP0000091026 अंतर्गत रु. 8,41,285/-(रुपये आठ लक्ष एकाहत्तर हजार दोनशे पंच्याऍशी फक्त) एकूण स्क्रम रु. 88,42,226/- (रुपये अठ्ठयाऍशी लक्ष वेचाळीस हजार (सह-कर्जदार) (प्रत्येकी 5 मिनिटांच्य त्रेचाळीस फक्त) दोनशे सव्वीस फक्त) + त्यावरील पुढील व्याज + कायदेशीर खर्च

अनामत मत्तेचे वर्णन: जमीन प्लॉट क्र. 162 यात 13.04% अविभाजित हिस्सा व हितसंबंध, क्षेत्रफळ सुमारे 10118 ची.फू. (939.962 ची.मी.), मिडल रिंग रोड (पूर्व) एक्सटेंशन प्रिसिट लेआऊट सेंट्रल ॲबेन्यू स्कीममध्ये, मौजा हिवारी, यासह संपूर्ण आरसीसी बांधकाम सटनिका क्र. 103, बिल्ट-अप क्षेत्रफळ 826 ची.फू. (76.74 ची.मी.), पहिला मजला, बहुमजली इमारत, एम.बी.के. अपार्टम् या इमारतीत, 23 वर्षांपूर्वी बांधलेली, महानगर पालिका घर क्र. 1481/24, वॉर्ड क्र. 23, शीट क्र. 39-ए/8, सीटी सर्वे क्र. 355, वर्धमान नगर, नागपूर महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच ह्रीत, तह. आणि जिल्हा नागपूर. सदर सदिनकेच्या **चतुःसीमाः उत्तरेस-** खुले, **दक्षिणेस-** खुले, **पूर्वेस-** सदिनका क्र. 104, **पश्चिमेस-** सदिनका क्र. 102. टीप: 1) लिलाव विक्री https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात येईल आणि केवळ वैध ईमेल आयडी, ओळखीचा पुरावा व छायाचित्र पुरावा, पॅन काः असलेल्या आणि डिमांड ड्राफ्ट / एनईएफटी / आरटीजीएस द्वारे बयाणा रकमेचा भरणा केलेले बोलीदारच सदर ''**ऑनलाईन ई-लिलावात**'' सहभागी होण्यासाठी पात्र असतील.

2) इच्छुक बोलीदार्रानी बयाणा रक्कम डिमॉड ड्राफ्ट / आरटीजीएस / एनईएफटी च्या माध्यमातून यचिकडे करावाः लाभार्थ्याचे नावः निडो होम फायनान्स लिमिटेड, बँकः स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्र. 65226845199, सर्फेसी - लिलाव, निडो होम फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोड: SBIN0001593 3) बयाणा रकमेसह ऑनलाईन अर्ज बोली सादर करण्यासाठी शेवटचा दिनांक आहे 23-09-2024. लाभाख्याच नावः ।नडा हाम फायनान्स लामटड, बकः स्टट बक आफ इंडिया, खात क्र. 65226845 199, सफसा - ।ललाव, ।नडा हाम फायनान्स लामटड, आवएफएससा काडः SDIN0001593 3) बवाणा क्लमेसह ऑनलाइन अर्जे बोली सादर करण्यासाठी शेवटचा दिनांक आहे 22-09-2026 5) विक्रीच्या अटी व शर्तींच्या तपशीलासाठी कृपया https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटला भेट द्यावी किंवा श्री मौलिक श्रीमाळी, फो. +91-6351896643 / 9173528727

न्प लाईन ई-मेल आयडीः support@auctiontiger.net येथे संपर्क साधावा.

सिपना शिक्षण प्रसारक मंडळ, अमरावती.

आवढण एमआयडीसी शाखेसाठी जागेची आवश्यकता गंजाब नॅशनल बँक खालील **शाखा आणि एटीएम** जागेव "दोन **बोली पद्दतीमध्ये प्रस्ताव"** मागवित आहेत. जागा संमत प्रावसायिक संकुलामध्ये किंवा राज्य सरकारच्या व्दारे यावसायिक वापरासाठी विहित करण्यात आलेल्या अटींची पर्तत णाऱ्या इमारतीमध्ये असावी. कन्व्हर्जन / पार्किंग चार्जेस सेच स्टॉॅंग रुमचे बांधकाम आणि योग्य वीज परवत मतीसाठी होणारा खर्च मालकाने करावयाचा आहे

मंडळ कार्यालय - नाशिक टॉवर, गंगापूर रोड नाशिक ४२२००५ दूर क्र. ०२५३-२३१६२१

शाखेचे नाव आवढण एमआयडीसी ठिकाणासाठी प्राधान्य ग एमआयडीसी, धुळे, जि. धुळे ४२४००६ शहराच्या मध्यवर्ती भागात मजला तळमजल्यावर अंदाजे क्षेत्रफळ (कार्पेट) आवश्यक

१४००-१६०० स्क्वे.फुट (एटीएम सह) पुरेशा पार्किंगसह (निःशुल्क) सुयोग्य जागा असलेल्या संस्थान उपरोक्त नमूद करण्यात आलेले चटई क्षेत्रफळ आणि जागेस केच्या डिझाईन आणि स्पष्टीकर फेरफार करण्यास इच्छुक असलेल्या पक्षकार त्यांचे प्रस्ताव दोन भागांमध्ये म्हणजेच तांत्रिक आणि वित्तिय बोली मागवित आहे. दोन्ही सदर बोली (तांत्रिक आणि व्यावसायिक असे चिन्हांकित केलेले) वेगवेगळया लिफाफ्यामध्ये मोहरबंद करावे आणि नंतर एका मोठया लिफाफ्यामध्ये त्यावर आवढण एमआयडीसी धुळे, महाराष्ट्र, शाखेच्या जागेसाठी प्रस्ताव असे ठळकपणे लिहून पंजाब नेंशनल बँक, मंडळ, कार्यालय- नाशिक, वृडलँड टॉवर गंगापूर रोड, नाशिक - ४२२ ००५ हयांच्याकडे १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवावे.बोली कामकाजाच्या सर्व दिवसांमध्ये (२ रा आणि ४ था शनिवार वगळता) स. १० वा. ते बोलींसाठी नमुना उपरोक्त नमुद पत्यावर प्राप्त करता येईल किंवा www.pnbindia.in. डाऊनलोड करता येईल.कृपया लक्षाता ठेवा, जमीन मालकाच्या वतीने ब्रोकर्स / प्रोपर्टी डीलर्स / रिअल इस्टेट एजन्सीब्दारे प्राप्त झालेले अर्ज पूर्णपणे नाकारले जातील. बँकेकडून ब्रोकरेज दिले जाणार नाही कोणतेही कारण न देता

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

ई-निविदा सूचना

कोणताही /सर्व प्रस्ताव नाकारण्याचे अधिकार बँक राखून ठेवत

निविदा सूचना सं: वरिमसाप्र/द.पूमरे/ शयपुर निविद्या सं. 96245191A कार्य सा नाव: आर.मीएसओ वैशिष्ट्य संख्या anzidoxialroudfovefall/107/2018 Ve 2.0 किंवा नवीनतम् आवली नसरः 5 watt वीपव्यक्त एनालॉंग वॉकी टोंकी सेट वा पुरवहर हा सेट पेंड आणि डिस्प्लेमिवाप असाव (आरहीएसओ स्पेसिकिकेशनचा अनुक्रमांक 2.3 (ए) च्या नुसार) आणि खालीत तपणीताचे पालन देखील केले पाहिजे

आवृति: पूर्व बैंड अवृति म्हणजेन 146 मेंगा हरीन ते 174 मेमांहरी**व बॉटरी प्रका**र: शिविषम् अध्यन् विमान क्षमता 2300 mAh. घटक: प्रापेक सेटमध्ये एक सुसगत बेंटरी (विग्यान 2300 mAh धमतेसह तिथिया आपन), बेंटरी चार्जर, ॲंटेना, घोग्प बेल्ट क्लिप आणि अतिरिक्त बेंटरीमह व्हीरचर्फ सेट समाविष्ट् करणे आवष्यक आहे. (विधियम आपन किमान क्षमता 2300 mAh सह वरीयचापा सेटसत सुसंगत.

बॉरटी: ओईएम वॉरटी कालावधी रेडिओ सेट च्या पुरवठपाच्या तारखेपासून् ५ वर्षे आणि बॅटरी चार्जरसाठी किमान 1 वर्ष असावा. मेक । माहित:- मोटोरोला, केनवुत.

तपासणी कलमः इंडेटमध्ये नेपूद केलेल्प अटीनुसार निविदा ची शेवटची तारीख: दिनांव 23.09.2024 PM 10:30 वाजता.

 अधिक म्यसितीसाठी व वस्तपेकन डाउनलेंड करण्यासाठी कृपण www.ireps.gov.in ता भेट सा. 2. निविदा कराराची संबंधित इतर माविती साठी वरि.म.स.प्र. / द.पु.म.रे. / रापपुर वापीलप DRM रेल्वे वर्गम्प्लेक्स RVI-कतिनी जवळ उद्धन्यआरामा / रापपर पिन 492008 (स.म.) मोबाइड 0771-2252258 / ९७७२८७७७७० करपोलपीन केलेत सकार्ल 9:30 ते संध्याकाली ६:00 (सोमवार ते शकदार) संपर्क साधा

मंडळ सामग्री प्रबंधक / वि.लो.शे. PRROMMSHAVPCHIS 5.9.4.7., FHRIS f South East Central Radway (X) @ secrail





SIPNA